

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/ ४०७/२०१४  
दिनांक : ०९/०५/२०१४

प्रति,

मा.....  
सदस्य, विधी समिती,  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी - ४११ ०१८.

विषय :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची सभा  
दिनांक १६/०५/२०१४ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार  
दिनांक १६/०५/२०१४ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय  
इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली  
आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.

मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - २२

दिनांक : १६/०५/२०१४

वेळ : दुपारी १२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १६/०५/२०१४ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

**विषय क्र.१)** देहू आळंदी या ३० मी. रुंदीच्या रस्त्याची सुमारे १३ कि.मी.मनपा हद्दीमध्ये लांबी आहे. देहू गाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुमारे १.६०० कि.मी. तसेच आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये ५८० मी. लांबीचा रस्ता येतो. सदर रस्ता विकसित केल्यानंतर देहू ते आळंदी प्रवास करणा-या वारक-यांची सोय होणार आहे. सद्या सदर रस्त्याचे मजबूतीकरण व रुंदीकरणाचे कामामधील काही उर्वरित कामे करणे बाकी आहेत. देहू आळंदी रस्त्याचे साखळी क्र.०/०० ते ८/२५० कि.मी. मधील रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण करणे अंतर्गत फूटपाथ बांधणे, पावसाळी पाण्याच्या पाईप लाईन टाकणे, पाणी पुरवठा व जलनिःसारणासाठी मोठ्या व्यासाच्या लाईन टाकणे, रस्ता दुभाजक बांधणे इ. कामे करणे आवश्यक आहे. सदर कामे IRC च्या मानांकाप्रमाणे करणेत येणार आहे. सदर उर्वरित कामे करणेसाठी मनपाच्या चालू प्रचलित दरसूची २०१२-१३ नुसार अंदाजपत्रक हे सदर कामाचे तांत्रिक सल्लागार मे.पेव्हटेक कन्सल्टंट यांनी तयार केले असून त्यांची अंदाजपत्रकीय र.रु.६०,०८,४६,३८७/- इतकी आहे. सदर काम करणेसाठी मनपाच्या सन २०१४-१५ चे अंदाजपत्रकात स्थापत्य विशेष योजना या लेखाशिर्षावर अ.नं.८७ पानांक २३ वर र.रु.१०,००,००,०००/- तरतुद केली असल्याने सदरचे काम करणेकामी येणा-या र.रु.६०,०८,४६,३८७/- ( अक्षरी र.रु.साठ कोटी आठ लाख सेहेचाळीस हजार तिनशे सत्याऐंशी फक्त ) चे खर्चास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/४०७/२०१४

दिनांक : ०९/०५/२०१४

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव

कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.